

महाराष्ट्र शासन
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग
शासन शुद्धिपत्रक क्रमांक मावअ २०२३/ प्र.क्र. ८३ / तां.क.१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक : १२ मार्च, २०२४

पहा: शासन निर्णय, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग क्रमांक मावअ २०२३/
प्र.क्र. ८३ / तां.क.१ दिनांक २७ सप्टेंबर, २०२३

शुद्धिपत्रक :

प्रस्तावनेत नमूद दिनांक २७ सप्टेंबर, २०२३ च्या शासन निर्णयातील सध्याचा “परिच्छेद ७”
खालील प्रमाणे आहे:-

७. माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे दर्शविल्या प्रमाणे बक्षिसे
देण्यात येतील:

राज्यस्तर (State level):

(अ) स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी :

अ.क्र.	लोकसंख्या निहाय गट	गटामधील गुणानुक्रमानुसार	भूमी या थीमॅटिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी	उंच उडी (High Jump)	
(अ)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्था : ४१४				
(०१)	अमृत शहरे	१० लक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या : १०	३ शहरे	१	०
(०२)	(४३)	३ लक्ष पेक्षा अधिक परंतु १० लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : १७	३ शहरे	१	०
(०३)		१ लक्ष पेक्षा अधिक परंतु ३ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : १६	३ शहरे	१	०
(०४)	नगरपरिषद व नगर	५० हजार पेक्षा अधिक परंतु १ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : ४७	३ शहरे	१	१
(०५)	पंचायत (३७१)	२५ हजार पेक्षा अधिक परंतु ५० हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ११६	३ शहरे	१	१
(०६)		१५ हजार पेक्षा अधिक परंतु २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ९८	३ शहरे	१	१
(०७)		१५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ११०	३ शहरे	१	१

अ.क्र.		लोकसंख्या निहाय गट	गटामधील गुणानुक्रमानुसार	भूमी या थीमॅटिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी	उंच उडी (High Jump)
(ब)	ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था : २२,२१८				
(०८)	ग्राम पंचायती	१० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या: ३३८	३ ग्राम पंचायती	१	१
(०९)		५ हजार पेक्षा अधिक व १० हजार पेक्षा कमी लोकसंख्या : १,३४९	३ ग्राम पंचायती	१	१
(१०)		२.५ हजार पेक्षा अधिक व ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या: ४,५५६	३ ग्राम पंचायती	१	१
(११)		१.५ हजार पेक्षा अधिक व २.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ६,४७९	३ ग्राम पंचायती	१	१
(१२)		१.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ९४९६	३ ग्राम पंचायती	१	०

(ब) विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसाठी:

(१)	सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागाचे विभागीय आयुक्त	३
(२)	राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हाधिकारी	३
(३)	राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.	३

विभागीयस्तर (Division Level):

(अ) स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी: (राज्यस्तरावरील विजेते वगळून)

अ.क्र.	गट	लोकसंख्या निहाय गट	विभागस्तरीय सर्वोत्तम कामगिरी - प्रत्येक विभागासाठी
(अ)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्था : ४१४		
(०१)	अमृत शहरे (४३)	१० लक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या : १०	संपूर्ण अमृत गटासाठी १
(०२)		३ लक्ष पेक्षा अधिक परंतु १० लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : १७	
(०३)		१ लक्ष पेक्षा अधिक परंतु ३ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : १६	
(०४)	नगरपरिषद व नगर पंचायत (३७१)	५० हजार पेक्षा अधिक परंतु १ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : ४७	१
(०५)		२५ हजार पेक्षा अधिक परंतु ५० हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ११६	१
(०६)		१५ हजार पेक्षा अधिक परंतु २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ९८	१
(०७)		१५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ११०	१

अ.क्र.	गट	लोकसंख्या निहाय गट	विभागस्तरीय सर्वोत्तम कामगिरी - प्रत्येक विभागासाठी
(ब)	ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था : २२,२१८		
(०८)	ग्राम पंचायती	१० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या: ३३८	१
(०९)		५ हजार पेक्षा अधिक व १० हजार पेक्षा कमी लोकसंख्या : १,३४९	१
(१०)		२.५ हजार पेक्षा अधिक व ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या: ४,५५६	१
(११)		१.५ हजार पेक्षा अधिक व २.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या: ६,४७९	१
(१२)		१.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या: ९,४९६	१

(ब) विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसाठी: (राज्यस्तरावरील विजेते वगळून)

(१)	विभागात सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हाधिकारी (प्रत्येक विभागातून एक)	६
(२)	विभागात सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (प्रत्येक विभागातून एक)	६

त्या ऐवजी "परिच्छेद ७" खालील प्रमाणे वाचण्यात यावा.

७. माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे दर्शविल्या प्रमाणे बक्षिसे देण्यात येतील:

राज्यस्तर (State level):

(आ) स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी :

अ.क्र.	लोकसंख्या निहाय गट	गटामधील गुणानुक्रमानुसार	भूमी या थीमेटिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी	उंच उडी (High Jump)	राज्यस्तरीय उत्तेजनार्थ-गटामधील गुणानुक्रमा नुसार
(अ)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्था : ४१४				
(०१)	अमृत शहरे (४३)	१० लक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या : १०	३ शहरे	१	०
(०२)		३ लक्ष पेक्षा अधिक परंतु १० लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : १७	३ शहरे	१	०

(०३)		१ लक्ष पेक्षा अधिक परंतु ३ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : १६	३ शहरे	१	०	०
(०४)	नगरपरिषद व नगर पंचायत	५० हजार पेक्षा अधिक परंतु १ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : ४७	३ शहरे	१	१	३ शहरे
(०५)	(३७१)	२५ हजार पेक्षा अधिक परंतु ५० हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ११६	३ शहरे	१	१	३ शहरे
(०६)		१५ हजार पेक्षा अधिक परंतु २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ९८	३ शहरे	१	१	३ शहरे
(०७)		१५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ११०	३ शहरे	१	१	३ शहरे
(ब)	ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था : २२,२१८					
(०८)	ग्राम पंचायती	१० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या: ३३८	३ ग्राम पंचायती	१	१	३ ग्राम पंचायती
(०९)		५ हजार पेक्षा अधिक व १० हजार पेक्षा कमी लोकसंख्या : १,३४९	३ ग्राम पंचायती	१	१	३ ग्राम पंचायती
(१०)		२.५ हजार पेक्षा अधिक व ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या: ४,५५६	३ ग्राम पंचायती	१	१	३ ग्राम पंचायती
(११)		१.५ हजार पेक्षा अधिक व २.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ६,४७९	३ ग्राम पंचायती	१	१	३ ग्राम पंचायती
(१२)		१.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ९४९६	३ ग्राम पंचायती	१	०	३ ग्राम पंचायती

(ब) विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसाठी:

(४)	सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागाचे विभागीय आयुक्त	३
(५)	राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हाधिकारी	३
(६)	राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.	३

विभागीयस्तर (Division Level):

(आ) स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी: (राज्यस्तरावरील विजेते वगळून)

अ.क्र.	गट	लोकसंख्या निहाय गट	विभागस्तरीय सर्वोत्तम कामगिरी - प्रत्येक विभागासाठी	विभागीयस्तरीय उत्तेजनार्थ - गटामधील विभागातील गुणानुक्रमा नुसार
(अ)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्था : ४१४			
(०१)	अमृत शहरे	१० लक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या : १०		०

(०२)	(४३)	३ लक्ष पेक्षा अधिक परंतु १० लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : १७	संपूर्ण अमृत गटासाठी १	०
(०३)		१ लक्ष पेक्षा अधिक परंतु ३ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : १६		०
(०४)	नगरपरिषद व नगर	५० हजार पेक्षा अधिक परंतु १ लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या : ४७	१	२ शहरे
(०५)	पंचायत (३७१)	२५ हजार पेक्षा अधिक परंतु ५० हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ११६	१	२ शहरे
(०६)		१५ हजार पेक्षा अधिक परंतु २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ९८	१	२ शहरे
(०७)		१५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या : ११०	१	
(ब)	ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था : २२,२१८			
(०८)	ग्राम पंचायती	१० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या: ३३८	१	२ ग्राम पंचायती
(०९)		५ हजार पेक्षा अधिक व १० हजार पेक्षा कमी लोकसंख्या : १,३४९	१	२ ग्राम पंचायती
(१०)		२.५ हजार पेक्षा अधिक व ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या: ४,५५६	१	२ ग्राम पंचायती
(११)		१.५ हजार पेक्षा अधिक व २.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या: ६,४७९	१	२ ग्राम पंचायती
(१२)		१.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या: ९,४९६	१	२ ग्राम पंचायती

(ब) विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकार्यांसाठी: (राज्यस्तरावरील विजेते वगळून)

(१)	विभागात सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हाधिकारी (प्रत्येक विभागातून एक)	६
(२)	विभागात सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (प्रत्येक विभागातून एक)	६

२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२४०३१२१६१८१४८२०४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. कि. निकम)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति :

१) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई

- २) मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. मंत्री, ग्राम विकास, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
- ६) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) अपर मुख्य सचिव, ग्राम विकास व पंचायत राज विभाग विभाग, मुंबई
- ८) प्रधान सचिव, (नवि-२) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ९) प्रधान सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १०) अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई
- ११) विभागीय आयुक्त (सर्व)
- १२) आयुक्त, तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई
- १३) जिल्हाधिकारी (सर्व)
- १४) आयुक्त, सर्व महानगरपालिका
- १५) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई
- १६) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- १७) राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) मुंबई
- १८) सह आयुक्त / उप आयुक्त, नगरपालिका शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
- १९) सह आयुक्त / उप आयुक्त, नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय (सर्व)
- २०) गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व)
- २१) मुख्याधिकारी, नगरपरिषदा / नगरपंचायती (सर्व)
- २२) ग्रामसेवक, ग्रामपंचायत (माझी वसुंधरा अभियानात समाविष्ट सर्व)
- २३) निवडनस्ती,